

सांस्कृतिक कार्य संचालनालय या क्षेत्रिय कार्यालयातील ५७ नियमित पदांचा + बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घ्यावयाच्या २२ मनुष्यबळ सेवांचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत..

महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक : सांकास ११२५(११)/प्र.क्र.२७३/सां.का.४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : ०६ जून, २०२५.

- संदर्भ : १) शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र.संकीर्ण-२००१/प्र.क्र.२९८/सां.का.१, दि.२३.०३.२००६.
- २) शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र.सांकास-२०१०/प्र.क्र.४४५/सां.का.४, दि.०९.११.२०१२.
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. संकीर्ण-२०१५/प्र.क्र.५७/२०१५/विसु-१, दि.१४.०१.२०१६.
- ४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दि.११.०२.२०१६.
- ५) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. पदनि-०६१७६/प्र.क्र.२०/आपुक-१, दि.२९.०६.२०१७.
- ६) शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र.अआस्था-११२०(११)/प्र.क्र.११/सां.का.४, दि.३०.१२.२०२०.
- ७) वित्त विभागाचे पत्र क्र.पदनि-२०२३/ प्र.क्र.५१/आपुक, दि.०७.११.२०२३ सोबतचे उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.३०.१०.२०२३ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त.

प्रस्तावना :-

उपनिर्दिष्ट क्र.१ व २ येथील अनुक्रमे दिनांक २३.०३.२००६ व दि. ०९.११.२०१२ या शासन निर्णयान्वये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त, सांस्कृतिक कार्य संचालनालय या क्षेत्रिय कार्यालयामध्ये संवर्गनिहाय एकूण ८६ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता. संदर्भ क्र.३ येथील दि.१४.०१.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार गट-ड संवर्गातील मंजूर पदांच्या २५% पदे निरसित करण्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील “गट-ड” मधील “रोनिओ चालक संवर्गातील-०१, रंगमंच संवर्गातील-०२, पडदे ओढणार संवर्गातील-०१” अशी एकूण ०४ पदे या विभागाच्या संदर्भ क्र.६ येथील दि. ३०.१२.२०२० च्या शासन निर्णयान्वये निरसित करण्यात आली. अशा रितीने वित्त विभागाच्या पदांच्या आढाव्याच्या सुचनांनुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या आस्थापनेवर एकूण ८२ पदे मंजूर होती.

वित्त विभागाने संदर्भ क्र.४ व ५ येथील अनुक्रमे दि. ११.०२.२०१६ व दि. २९.०६.२०१७ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागातील पदांचा आढावा घेऊन सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभागाने ७९ पदांचा सुधारीत आकृतीबंध वित्त विभागामार्फत गठीत

उच्चस्तरीय सचिव समितीपुढे मान्यतेसाठी सादर केला असता उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि. ३०.१०.२०२३ रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या आस्थापनेवर नियमित ५१ पदे + ६ नवनिर्मित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या २२ मनुष्यबळ सेवा याप्रमाणे सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली. सदर सुधारीत आकृतीबंधाचा शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील सोबतच्या विवरणपत्र "अ", "ब" "क" व "ड" मध्ये दर्शविल्यानुसार एकूण ५७ नियमित पदे (५१ नियमित व ६ नवनिर्मित) बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या २२ मनुष्यबळ सेवा अशा एकूण ७९ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

०२. विवरणपत्र "ब" मध्ये नमूद १४ पदे निरसित करण्यात येत आहेत.

०३. विवरण पत्र "ड" मधील वाहनचालक, शिपाई, चौकीदार, सफाईगार व माळी हा संवर्ग मृत ठरविण्यात आला असल्याने, सदर पदावर कार्यरत व्यक्तींच्या पदोन्नती / सेवानिवृत्ती / राजीनामा / मृत्यू व अन्य कोणत्याही कारणामुळे पद रिक्त झाल्यानंतर ते पद आपोआप रद्द होईल. सदर पद रिक्त झाल्यानंतर ते पद विवरणपत्र "क" मध्ये दर्शविलेल्या मनुष्यबळसंख्येच्या मर्यादेत बाह्ययंत्रणेकडून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेताना, वित्त विभागाच्या दि.२७.०४.२०२२ शासन निर्णयातील सूचनांचे तसेच वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांची राहिल.

०४. सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. १८६/आपुक, दि.१४.०५.२०२५ नुसार मिळालेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

०५. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याच सांकेतांक २०२५०६०६१२४२०५१४२३ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(बाळासाहेब ईश्वर सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव (गृह) यांचे स्वीय सहायक, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव (नियोजन) यांचे स्वीय सहायक, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

५. अपर मुख्य सचिव (सेवा) यांचे स्वीय सहायक, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव (व्यय) यांचे स्वीय सहायक, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (ले.व को.) यांचे स्वीय सहायक, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (सांस्कृतिक कार्य) यांचे स्वीय सहायक, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव (पर्यटन) यांचे स्वीय सहायक, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई..
१०. महालेखापाल-१ व २ (लेखा व अनुज्ञेयता)/लेखापरीक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१३. उप सचिव (सां.का.४/आस्थापना) यांचे स्वीय सहायक, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. अवर सचिव/ कार्यासन अधिकारी (सां.का.४/अर्थसंकल्प/आस्थापना), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. वित्त विभाग, आपुर्क/व्यय-१५/अर्थसं-११, वित्तीय सुधारणा मंत्रालय, मुंबई.
१६. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई.
१७. निवड नस्ती.

शासन निर्णय,पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र.सांकास ११२५(११)/प्र.क्र.२७३/सां.का.४,
दि. ०६ जून, २०२५ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र-अ (नियमित पदे)

अ.क्र.	सध्याचे पदनाम	गट	वेतनसंरचना	प्रचलीत आकृतीबंधा नुसार मंजूर पदे	उप समितीच्या मान्यतेनंतर मंजूर पदे व सुधारीत पदनाम	उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता
१	२	३	५	६	७	८
१	संचालक	गट - अ	S-२५ : ७८८००- २०९२००	१	१	१
२	सह संचालक	गट - अ	S-२० : ५६१००- १७७५००	१	१	१
३	सहायक संचालक	गट-ब राजपत्रित	S-१६ : ४४९००- १४२४००	४	४	४
४	लेखा अधिकारी	गट-ब राजपत्रित	S-१६ : ४४९००- १४२४००	१	१	१
५	कार्यक्रम अधिकारी	गट-ब राजपत्रित	S-१५ : ४१८००- १३२३००	६	६ + ३ नवीन पदे	९ (६ + ३ नवीन पदे)
६	सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी	गट-ब राजपत्रित	S-१५ : ४१८००- १३२३००	१	१	१
७	सहाय्यक लेखा अधिकारी	गट-ब राजपत्रित	S-१५ : ४१८००- १३२३००	४	४	४
८	उच्चश्रेणी लघुलेखक)मराठी(गट-ब अराजपत्रित	S-१६ : ४४९००- १४२४००	१	१	१
९	अधीक्षक	गट-ब अराजपत्रित	S-१३ : ३५४००- ११२४००	४	८ अधीक्षक	८ अधीक्षक
१०	शाखा अधीक्षक	गट-ब	S-१३ :	४		

		अराजपत्रित	३५४००- ११२४००			
११	लेखापाल	गट-ब अराजपत्रित	S-१३ : ३५४००- ११२४००	१	१	१
१२	व्यवस्थापक	गट-ब अराजपत्रित	S-१३ : ३५४००- ११२४००	१	१	१
१३	सहायक	गट-क	S-८ : २५५००- ८११००	८	९ सहायक	९ सहायक
१४	वरिष्ठ लिपिक रोखपाल	गट-क	S-८ : २५५००- ८११००	१		
१५	लघुटंकलेखक	गट-क	S-८ : २५५००- ८११००	१	१	१
१६	भांडारपाल	गट-क	S-८ : २५५००- ८११००	१	१	१
१७	ध्वनीतंत्रज्ञ	गट-क	S-७ : २१७००- ६९१००	१	१	१
१८	लिपिक- टंकलेखक	गट-क	S-६ : १९९००- ६३२००	९	१० + ३ नवीन पदे (१० + ३ लिपिक- टंकलेखक नवीन पदे लिपिक- टंकलेखक)	१३ (१० + ३ नवीन पदे लिपिक- टंकलेखक)
१९	मराठी टंकलेखक	गट-क	S-६ : १९९००- ६३२००	१		
एकूण				५१	५७	५७ नियमित पदे (५१ + ०६ नवीन पदे)

(बाळासाहेब ईश्वर सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय,पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र.सांकास ११२५(११)/प्र.क्र.२७३/सां.का.४,

दि. ०६ जून, २०२५ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र-ब (निरसित करण्यात आलेली पदे)

अ.क्र	पदनाम	संख्या
१	सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी	१
२	वरिष्ठ लिपिक (गट-क)	२
३	तारतंत्री (गट-क)	१
४	वीजतंत्री (गट-क)	१
५	सहाय्यक ध्वनीतंत्रज्ञ (गट-ड)	१
६	नाईक (गट-ड)	१
७	शिपाई (गट-ड)	३
८	सफाईगार (गट-ड)	२
९	चौकीदार	१
९	रंगमंच सहाय्यक (गट-ड)	१
	एकूण	१४

(बाळासाहेब ईश्वर सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र.सांकास ११२५(११)/प्र.क्र.२७३/सां.का.४,

दि. ०६ जून, २०२५ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र-क (बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा)

अ.क्र.	सेवा	मनुष्यबळ संख्या
१	वाहन चालक (गट-क)	३
२	दफ्तरी (गट-ड)	१
३	शिपाई (गट-ड)	६
४	चौकीदार (गट-ड)	४
५	सफाईगार (गट-ड)	२
६	माळी (गट-ड)	१
७	बहुउद्देशीय कार्य समन्वयक	३ (नवीन)
८	डाटा एन्ट्री ऑपरेटर	२ (नवीन)
	एकूण	२२

(बाळासाहेब ईश्वर सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र.सांकास ११२५(११)/प्र.क्र.२७३/सां.का.४,

दि. ०६ जून, २०२५ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र- ड (मृत संवर्गात कार्यरत कर्मचारी संख्या)

अ.क्र.	पदनाम	कार्यरत कर्मचारी
१	वाहन चालक (गट-क)	१
२	शिपाई (गट-ड) (एक पद सेवानिवृत्त)	३
३	चौकीदार (गट-ड)	१
४	सफाईगार (गट-ड)	२
५	माळी (गट-ड) (सेवानिवृत्त)	१
	एकूण	८

(बाळासाहेब ईश्वर सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन
